

भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८/
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना
उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा
हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४
खालील दावे मा.न्यायालयात / प्राधिकरणासमोर
विहित कालावधीत दाखल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन परिपत्रक क्र - संकीर्ण-२०१७/PIL-३४/प्र.क्र.१०४/भाग-१/अ-४.

मंत्रालय मुंबई ४०० ०३२.

दिनांक २८ फेब्रुवारी, २०१८

प्रस्तावना :-

मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र.३४/२०१७ मध्ये मा. न्यायालयाने दि. ११ सप्टेंबर, २०१७ रोजी दिलेल्या आदेशामध्ये संबंधित भूसंपादन अधिकारी हे भूसंपादन अधिनियमांतर्गत कलम १८ खालील दावे मा.जिल्हा / दिवाणी न्यायालयात कायद्यातील तरतूदीनुसार विहित कालावधीत दाखल न करता त्यासाठी अवाजवी विलंब केला जातो, असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर जनहित याचिकेच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने नमुद केलेल्या बाबींचा सर्वकष विचार करुन खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक :-

भूसंपादन अधिनियम, १८९४ अंतर्गत कलम १८ व भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ खालील दावे अनुक्रमे मा.जिल्हा / दिवाणी न्यायालयात तसेच प्राधिकरणासमोर दाखल करण्याची कालमर्यादा अधिनियमामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी काटेकोरपणे दक्षता घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा असे काही आढळून आल्यास संबंधित अधिका-यांवर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

सर्व जिल्हाधिकारी यांनी सदर परिपत्रक संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणण्याची कार्यवाही विना विलंब करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०१८०२२८१७१३२६०५१९ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

**Subhash K
Gawade**

Digitally signed by Subhash K Gawade
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue
And Forest Department, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=40b8b2876e2135f5b158b877f59754b2a7ddf64e
0cf59f2dc33ad60b8bce5bcd, cn=Subhash K Gawade
Date: 2018.02.28 17:14:37 +05'30'

(सु. कि. गावडे)

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
- २) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मंत्री (वित्त व वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ८) सचिव (वने) यांचे स्वीय सहायक, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) सर्व विभागीय आयुक्त
- १०) सर्व जिल्हाधिकारी
- ११) सर्व जिल्हा सरकारी वकील
- १२) निवडनस्ती (अ-४)
- १३) कार्यासन अ-१, अ-२, अ-३, अ-४.